

13th September, 2025

To,

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers, 1st Floor, Dalal Street, Mumbai – 400 001

BSE Scrip Code: 512463

To,

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Bandra Kurla Complex,

Bandra (East), Mumbai - 400 051

NSE Symbol: LLOYDSENT

Sub: Intimation of Newspaper publication - Saksham Niveshak - 100 Days Campaign

Dear Sir/Madam,

Pursuant to the requirements of Regulation 30 and other applicable provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), please find enclosed herewith the newspaper published in Business Standard (English- All Editions) and Mumbai Lakshadweep (Marathi), on Saturday, 13th September, 2025 giving notice to the members on the Saksham Niveshak - 100 days campaign initiating pursuant to communication dated July 16, 2025 of Investor Education and Protection Fund ("IEPF") Authority, Ministry of Corporate Affairs ("MCA"), to help shareholders in updating KYC details including Bank Account mandates, Nominee Registration and Contact information (email, mobile number, address) and to claim their unclaimed dividends and shares transferred to IEPF.

The information have been uploaded on the website of Stock Exchanges at https://www.nseindia.com and https://www.bseindia.com as well as on the website of the Company at https://www.lloydsenterprises.in/.

Kindly take note of the above.

Thanking you, Yours faithfully,

For Lloyds Enterprises Limited

Pranjal Mahapure Company Secretary & Compliance Officer ACS: 69408

Encl: as above

LLOYDS ENTERPRISES LIMITED

Legacy in a bottle

Family-run alcobev firms are looking beyond bloodlines as they raise a toast to growth and professionalism



Prem Dewan, chairman and managing director, DeVans Modern Breweries

ANEEKA CHATTERJEE

Bengaluru, 12 September

By 10 am, Rakshit N Jagdale is already deep into the rhythm of the day, which promises to be a carousel of meetings, calls, and strategic decisions. As managing director of Amrut Distilleries, he balances ritual and ambition, tradition and transformation, like many other legacy players in India's alcoholic beverages sector who are staring at a rosy future.

The country's alcobev sector is in high spirits. According to a report by the International Spirits and Wines Association of India, which represents national and international premium spirits and wine brands, the industry's value was pegged at \$52.4 billion in 2021. That figure is expected to touch \$64 billion within five years, making India the fifth-largest contributor to global market revenues.

Given the opportunities, family-run alcobev companies are whipping up a cocktail of professionalisation, strategic partnerships, and global ambition.

Family & beyond

Take the case of Amrut, which was founded in 1948 by JN Radhakrishna Rao. From its humble beginnings, the Bengaluru-based company gained global recognition under the leadership of Rao's son, Neelakanta Rao Jagdale, who established a dedicated malt and grain distillery on Old Mysore

Today, Rakshit N Jagdale, Neelakanta's son and the third-generation leader, has taken the baton. After completing his MBA at the University of Newcastle Upon Tyne, Rakshit joined the business, guided not only by legacy but by a personal passion for whisky. His MBA thesis, focusing on the demand for single malt in Indian restaurants across the UK, planted the first seeds of Amrut's international blueprint.

Whisky was less of an inheritance than a companion, Rakshit says. Interest in the family business was nurtured amid the shadow of the distillery, with label-making and blend-talk at dinner fermenting dreams. Joining the family business was simply a matter of when.

Today, Amrut has expanded its daily production capacity from 1,000 litres to 3,000, with plans to reach 4,000. Its products are now exported to the United States, Canada, the United Kingdom, and markets across Europe and Asia. The company's 83-brand portfolio targets premium and luxury segments. Recently, Amrut Distilleries featured among the top 30 in the 2025 list of Drinks International's 'World's Most Admired Whiskies', securing the 27th position.

Rakshit is clear about the path ahead. "If we want to grow aggressively, we have to look beyond the family, whether through private partnerships or joint ventures," he says. "Going public is also very much on the horizon, and there is already strong interest from other major IMFL (Indian-made foreign liquor) players.'

While partnerships are on his mind, the family's next generation — his son and nieces, who are still studying — is also being integrated into the workings of the company. Lunch, which is a modest, home-packed meal, is also a family affair, shared with his brother-inlaw, Joint Managing Director Thrivikram G Nikam.

Scaling in today's competitive environment, however, demands more than familial succession, and he admits that family alone can't fuel the next phase.

From jugaad to assembly lines Far away from Bengaluru, up north in Jammu, is another story of legacymeets-modernity. It's the story of Devans Modern Breweries, which dates back to 1942, when Dewan Gian Chand built a small liquor retail and wholesale

network in Jammu and Srinagar. Some two decades later, in 1961, he



(From left) Thrivikram G Nikam, joint managing director; Neelakanta Rao Jagdale, chairman (late); Rakshit Jagdale, managing director, Amrut Distilleries



(From left) Ashok Jain, chairman and founder, NV Group; Varun Jain, founder, Smoke Lab

founded Devans Modern Breweries. At a time when few in northern India ventured into brewing, he positioned it as a progressive, modern brewery.

When Chand passed away in the 1980s, his son, Prem Dewan, took up the reins. Having joined the family brewerv in the late 1970s as a 25-yearold law student, he was already deep into the business.

With polished assembly lines still a while away, those were the days of jugaad.

"We started bottling on a soda-water filling machine because proper beerbrewing equipment just wasn't available," he recalls. Workers packed 24 glass bottles into coarse gunny bags, sealing them tightly before loading them onto rattling trucks. "That was our version of distribution," he says.

DeVans has come a long way since. In the late 1990s, Prem's son, Ujjawal, began overseeing sales and a production tie-up in Rajasthan, while his twin brother, Uday, focused on exports from the Samba plant in Jammu. The third generation's distinct roles have helped deepen the company's footprint.

Prem Dewan, who has helmed the business through decades of change, sees the transition as inevitable. "In a year or two, both my sons will join the board," he says with quiet confidence.

With 20 per cent growth last year and a 30 per cent target this fiscal, the company is aggressively scaling up. A dark beer that has been two years in development is expected to hit the market by end-2025. The company is also eyeing 12 additional production tie-ups to raise its total to 17. A public listing is planned

Retail roots to global reach

Cut to New Delhi's bustling lanes, where Ashok Jain's modest retail unit, NV Group, which was launched in 1994, has metamorphosed into a distillery powerhouse, with a state-of-the-art facility at Ambala, inaugurated in 2008.

The portfolio has expanded too from a ₹100 label to bottles priced at ₹5,000, with brands like Moia Matured XXX Rum, Brande XO, Mohulo Gin under its umbrella.

The group supplies to markets like the US, Singapore, the United Arab Emirates, Ghana, and Namibia. Domestically, it has presence in Haryana, Punjab, and Goa, with plans to enter Kerala, Tamil Nadu, and West Bengal,

among others.

"My father worked in the warehouse, so conversations about the industry were always in the air," recalls Ashok Jain, chairman of NV Group. "I began tagging along to the office when I was very young, at first just to idle around. But somewhere along the way, it drew me in — the brands, the creativity, the sense of building something."

For his son, Varun Jain, the third-gen entrepreneur, every morning kicks off the same way: with sales. "Everything starts there," he says. "The targets, the focus, the drive — it is all sales-led." Thereon, his day unravels into a blur of meetings market visits distributor check-ins, business trips, and relentless follow-ups. It is a schedule that rarely pauses, so there are no "off" days.

His fondest memories are not of boardrooms but of construction sites, watching his family's bottling plant rise while he was in school, and a distillery flourish by the time he was in college.

An internship at Bacardi gave him an opportunity to closely study the global alcobev giant. It helped him crystallise his mission: to not just sell liquor, but to elevate it to an experience.

He returned to NV and launched Smoke Lab Vodka, a leap into premiumisation and international markets. "Smoke Lab was really the first step in taking the business beyond domestic boundaries," he says. New labels from the group, like Mohulo Gin, are building on that trajectory.

For Varun, the future of the family business lies in breaking away from the insular comfort of kinship and embracing the rigour of corporate governance or private partnership. "If you want a global footprint and recognition, you can not shy away from change. Whether you like it or not, it has to be professionally run," he says.

That shift, he says, is underway. Inspired by multinationals, the company is looking to adopt a professional structure, adding seasoned executives, independent directors, and diverse talent from within and beyond. "It cannot just be my father and I making all the decisions anymore," he says. "To grow, you need the right people on board."

The contours of India's legacy alcobev sector are clearly shifting. In a market poised for robust growth, the message is clear: The old guard may still raise the first toast, but the future will be brewed with professionalism.

COMPANY PETITION CP(CAA) No. 34/Chd/Pb/2025 (2nd Motion)

n the matter of the Sections 230 to 232 and other applicable provisions of Arrangements and Amalgamations) Rules, 2016

Scheme of Amalgamation of HPCL-Mittal Pipelines Limited and HPCL-Mittal Energy Limited and their respective shareholders

HPCL-Mittal Pipelines Limited, a Company duly incorporated as public mited company under the provisions of the Companies Act, 1956 and being Company within the meaning of the Companies Act, 2013 having Corporate Identification Number U60101PB2008PLC031563 and its registered office at Village Phulokhari, Taluka Talwandi Saboo, Bathinda

151301. Puniab. India.

HPCL-Mittal Energy Limited, a Company duly incorporated as public limited company under the provisions of the Companies Act, 1956 and being a Company within the meaning of the Companies Act, 2013 having Corporate dentification Number U23201PB2000PLC024126 and its registered office at /illage Phulokhari, Taluka Talwandi Saboo, Bathinda 151301, Punjab, India.

NOTICE OF HEARING OF THE PETITION

A netition under Sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 for obtaining the sanction of the National Company Law Tribunal, Chandigarh, to the Scheme of Amalgamation of HPCL-Mittal Pipelines Limited and HPCL-Mittal Energy Limited and their respective shareholders was presented by the Petitioner Companies before the Hon'ble National Company Law Tribunal, Chandigarh and the same was admitted on the 8th August 2025 and that the said petition is fixed for hearing before the National Company Law Tribunal, Chandigarh on 26th September 2025.

Any person desirous of supporting or opposing the said petition should send notice of his/her intention signed by him/her or their advocate along with their name and address to the Advocates for the Petitioner Companies so as to reach the Advocate of Petitioner Companies not later than 2 (two) days before the date fixed for hearing of the Petition. If the said person seeks to oppose the petition, the grounds of opposition or an affidavit shall be urnished with such Notice. A copy of the Company Petition will be furnished by the undersigned to any person requiring the same on payment of prescribed charges for the same

VARUN YADAV ADVOCATE FOR PETITIONER COMPANIES

Max Towers, 7th and 8th Floors, Sector 16B,

Dated: 12th September 2025 Noida, Gautam Buddh Nagar - 201301 E-mail: varun.yadav@khaitanco.com

Shanlkara Building Products Ltd.

Shankara Building Products Limited

CIN: L26922KA1995PLC018990 Registered Office: G-2, Farah Winsford, 133 Infantry Road,

Bengaluru - 560001, **Corporate Office:** 21/1 & 35-A-1, Hosur Main Road, Electronic City Post, Veerasandra, Bengaluru - 560 100. Website: www.shankarabuildpro.com,

Email: compliance@shankarabuildpro.com NOTICE OF RECORD DATE

RECORD DATE FOR DETERMINING THE SHAREHOLDERS OF SHANKARA BUILDING PRODUCTS LIMITED ("DEMERGED COMPANY" OR 'COMPANY") TO WHOM THE EQUITY SHARES OF SHANKARA BUILDPRO LIMITED ("RESULTING COMPANY" OR "SBL") WOULD BE ALLOTTED PURSUANT TO THE SCHEME OF ARRANGEMENT AMONGST THE COMPANY AND SBL AND THEIR RESPECTIVE SHAREHOLDERS AND CREDITORS ("SCHEME")

NOTICE is hereby given that pursuant to Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Wednesday, 24th September 2025, has been fixed as the Record Date for the purpose of determining the shareholders of the Company who will be entitled to receive the equity shares of SBL in consideration for the demerger of the Trading Business of the Company into SBL

In terms of the sanctioned Scheme, the shareholders of the Company whose names appear in the register of members and/or in the records of depositories as a Member of the Company as on the Record Date, will be entitled for allotment of 1 (one) fully-paid up equity share of face value INR 10/- each in SBL for every 1 (one) fully paid-up equity share of face value INR 10/- each held in the Company.

The equity shares proposed to be allotted by SBL are proposed to be listed with BSE Limited and National Stock Exchange of India Limited subject to applicable regulations.

All the shareholders holding equity shares of the Company in physical form as on the Record Date are requested to open a Demat Account for the purpose of crediting equity shares of SBL in their respective account or if they already have the demat account they shall furnish the details of the same to the RTA i.e. KFin Technologies Limited or to the Company to effect the transfer of their holding in the respective account.

Notice on Record Date is also available on website of the Company at https://shankarabuildpro.com/ and on website of Stock Exchanges viz. BSE Limited at https://www.bseindia.com/ and National Stock Exchange India Limited at <u>www.nseindia.com</u>

For Shankara Building Products Limited

Place: Bangalore Date: September 12, 2025

Ms Ereena Vikram Company Secretary & Compliance Officer



GOVERNMENT OF TAMIL NADU FINANCE DEPARTMENT, **CHENNAI-9**

Dated: September 12, 2025

PRESS COMMUNIQUE

of 7.97% Tamil Nadu SDL, 2025 issued in terms of the Government

of Tamil Nadu, Finance Department, Notification No.296(L)/W&M-II/2015, dated October 09, 2015 will be repaid at par on October 14, 2025 with interest due up to and including October 13, 2025. In the event of a holiday being declared on the aforesaid date by any State Government under the Negotiable Instruments Act, 1881, the loan will be repaid by the paying offices in that State on the previous working day. No interest will accrue on the loan from and after October 14, 2025.

2. As per sub-regulation 24(2) and 24(3) of Government Securities Regulations, 2007 payment of maturity proceeds to the registered holder of Government Security held in the form of Subsidiary General Ledger or Constituent Subsidiary General Ledger account or Stock Certificate shall be made by a pay order incorporating the relevant particulars of his bank account or by credit to the account of the holder in any bank having facility of receipt of funds through electronic means. For the purpose of making payment in respect of the securities, the original subscriber or the subsequent holders of such a Government Securities, as the case may be, shall submit to the Bank or Treasury and Sub-Treasury or branch of State Bank of India, where they are enfaced / registered for payment of interest, as the case may be, the relevant particulars of their bank account.

3. However, in the absence of relevant particulars of bank account/mandate for receipt of funds through electronic means, to facilitate repayment on the due date, holders of 7.97% Tamil Nadu SDL, 2025 should tender their securities at the Public Debt Office, 20 days in advance. The securities should be tendered for repayment, duly discharged on the reverse thereof as under:-

"Received the Principal due on the Certificate".

4. It should be particularly noted that at places where the treasury work is done by a branch of the State Bank of India, the securities, if they are in the form of Stock Certificates, should be tendered at the branch of the bank concerned and not at the Treasury or Sub-Treasury.

5. Holders who wish to receive payment at places other than those where the securities have been enfaced for payment should send them duly discharged to the Public Debt Office concerned by Registered and Insured Post. The Public Debt Office will make payment by issuing a draft payable at any Treasury/Sub-Treasury or branch of State Bank of India conducting Government Treasury work in the State of Tamil Nadu.

T.Udhayachandran Principal Secretary to Government, DIPR/ 1065 /DISPLAY/2025

LLOYDS®

LLOYDS ENTERPRISES LIMITED

Registered Address: A-2, 2nd Floor, Madhu Estate,
Pandurang Budhkar Marg, Lower Parel, Mumbai – 400013

Tel: 022 - 6291 8111 Email: lloydsenterprises@lloyds.in www.lloydsenterprises.in
(CIN) L27100MH1986PLC041252

NOTICE TO SHAREHOLDERS

SAKSHAM NIVESHAK - 100 DAYS CAMPAIGN

NOTICE is hereby given to the Shareholders of Lloyds Enterprises Limited ("the Company") that pursuant to Investor Education and Protection Fund Authority ("IEPFA"), Ministry of Corporate affairs ("MCA") letter dated July 16, 2025, "Saksham Niveshak - 100 days campaign" has been initiated from July 28, 2025 to November 06, 2025 with the objective of creating awareness among shareholders rding the updation of KYC details particularly bank mandates, contact and nomination information and to encourage them to claim any unpaid or unclaimed dividends before they get transferred to the Investors Education Protection Fund ("IEPF"). Shareholders are also encouraged to claim thei unpaid / unclaimed dividends and the underlying shares to IEPFA, in accordance with the applicable

As a part of this Campaign, the Company urges all its shareholders to take necessary steps to update

All the shareholders who have unpaid/unclaimed dividend or those who are required to update the KYC details and bank mandates with their respective Depository Participants shall write to **Bigshar Services Pvt. Ltd.**, the Registrar and Transfer Agent (RTA) of the Company, at Office No S6-2 Pinnacle Business Park, 6th Floor, Mahakali Caves Road, Next to Ahura Centre, Shanti Nagar, Andher East, Mumbai – 400 093., or at Email ID - <u>investor@bigshareonline.com</u> or call at Tel: +91-22 62638200, for any issues or queries related to unpaid/unclaimed divided.

Shareholders are further informed that this campaign has been started proactively and specifically to reach out to them for updating their KYC details, bank mandates, nominee and contact information etc, and to claim their unpaid/unclaimed dividend in order to prevent their shares and dividence. amounts from being transferred to the IEPF

Date: 12th September, 2025

ZODIAC CLOTHING COMPANY LIMITED

CIN: L17100MH1984PLC033143 Regd.Office: Nyloc House, 254, D-2, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai 400030 Tel.: 6667 7000, Fax: 6667 7279, Website: www.zodiaconline.com Email id: contactus@zodiacmtc.com

ADDENDUM TO THE NOTICE OF THE 41⁵⁷ ANNUAL GENERAL MEETING OF ZODIAC CLOTHING COMPANY LIMITED

his Addendum is being issued as a continuation to the Notice dated 13th August, 2025 for convening the 41st Annual General Meeting (AGM) of Zodiac Clothing Company Limited ("The Company") scheduled to be held on Monday, 29st September, 2025 a 03.00 P.M. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Mean

Members are requested to kindly note the Special Business i.e. Item No. 5 (along wit Explanatory Statement and "Annexure A") as an Addendum to the Notice of 41 " AGM has been issued to all the members to whom the Notice of 41 " AGM has been sent and the Addendum to the 41st AGM Notice shall also be available on the website of the Company at www.zodiaconline.com and on the websites of the stock exchanges where the equity shares of the Company are listed i.e. BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com àlso on KFintech website viz. https://evoting.kfintech.com.

All other contents of the 41st AGM Notice dated 13th August, 2025 shall remain unchanged, except the addition of the following Special Business in Item No. 5 through this Addendum to the notice of the 41st AGM:

SPECIAL BUSINESS:

ITEM 5 - APPOINTMENT OF MS. DJENA SUNAVALA (DIN: 03481614) AS A NON-EXECUTIVE INDEPENDENT DIRECTOR: To consider and if thought fit, to pass the following Resolution as a Special Resolution

"RESOLVED THAT pursuant to the provisions of Section 149, 152, 160 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 ("the Act") and the Companies (Appointment and Qualification of Directors) Rules, 2014 and Regulation 17 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force), Ms. Djena Sunavala (Din: 03481614), who was appointed as an Additiona Director (in the category of Independent Director) w.e.f. 12th September, 2025 and who holds office upto the date of this 41st Annual General Meeting and in respect of whom the Company has received a notice in writing from a Member under Section 160 of the Act proposing her candidature as a Director, be and is hereby appointed as ar ndependent Director of the Company to hold office for a period of Five (5) consecutiv ears effective from 12th September 2025 to 11th September 2030, not liable to retire b

RESOLVED FURTHER that the Board of Directors of the Company, be and is hereby authorised to do all such acts, deeds, matters and things as may be considered necessary, desirable or expedient to give effect to this Resolution.

EXPLANATORY STATEMENT IN RESPECT OF THE SPECIAL BUSINESS PURSUANT TO SECTION 102 OF THE COMPANIES ACT, 2013

The following Statement sets out all material facts relating to the Special Busines mentioned in the Addendum to the Notice:

ITEM 5: - APPOINTMENT OF MS. DJENA SUNAVALA (DIN: 03481614) AS A NON-EXECUTIVE INDEPENDENT DIRECTOR:

Pursuant to the provisions of Section 149(1) of the Companies Act. 2013 ("th Act") and the Regulation 17 (1) of the SEBI (LODR) Regulations, 2015, the Company is required to appoint an Independent Woman Director on the Board, accordingly the Board of Directors, on the recommendation of the Nomination and Remuneration Committee, has appointed Ms. Diena Sunavala (DIN: 03481614) as an Additiona Director, in the category of Independent Director, w.e.f. 12th September, 2025, pursuan to Section 161 of the Companies Act, 2013 read with the Articles of Association of the

Company and she holds office upto the date of the 41st Annual General Meeting. The Company has received a notice in writing, under the provision of Section 160 of the ompanies Act. 2013, from a member, proposing her candidature as an Independe Director of the Company. Since the proposed appointment has already beer ecommended by the Nomination and Remuneration Committee of the Board of the Company and the appointment of Ms. Djena Sunavala (DIN: 03481614) is being made as an Independent Director, the requirement of receiving a deposit of Rupees One lakt from the member proposing her candidature, is not applicable

The Company has received from Ms. Djena Sunavala (DIN: 03481614) (i) consent in writing to act as director in Form DIR-2 pursuant to Rule 8 of Companies (Appointmen & Qualification of Directors) Rules, 2014, (ii) intimation in Form DIR-8 in terms oCompanies (Appointment & Qualification of Directors) Rules, 2014, to the effect that she is not disqualified under sub-section (2) of Section 164 of the Companies Act 2013, and (iii) a declaration to the effect that she meets the criteria of independence as provided in sub-section (6) of Section 149 of the Companies Act, 2013.

In the opinion of the Board of Directors, Ms. Djena Sunavala (DIN: 03481614), the Non-Executive Independent Director, fulfills the conditions specified in the Act and the Rules made thereunder and she is independent of the Management. A copy of the draft letter for the appointment of Ms. Djena Sunavala (DIN: 03481614) as a Non-Executiv Independent Director setting out the terms and conditions is available for inspectior without any fee for the members at the Company's registered office during norma business hours on working days up to the date of AGM. The resolution seeks the approval of members for the appointment of Ms. Djena Sunavala (DIN: 03481614) as a Non- Executive Independent Director of the Company for the period of Five (5) years w.e.f. 12th September, 2025 to 11th September, 2030, pursuant to Section 149 and other applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and

Ms. Djena Sunavala has over thirty years' experience as a practicing attorney is Mumbai. She is presently a managing partner at Aurus Legal, Advocate & Solicitors where she leads the real estate practice and represents Indian and foreign companies and HNIs for the sale, purchase and development of industrial, commercial and residential projects. In the financial sector, Djena has represented domestic and globa financial services groups for setting-up, investing in, and existing from mutual funds and Life insurance companies in India.

No Director, Key Managerial Personnel or their relatives, except Ms. Diena Sunavala (DIN: 03481614), to whom the resolution relates, is interested or concerned financially or otherwise in the resolution.

The Board recommends the resolution set forth in Item No. 5 of the accompanying Notice for approval of the members.

Annexure A Details of Director(s) Seeking Appointment/ Re-Appointment in 41st Annua

General Meeting [Pursuant to regulation 36(3) of SEBI (LODR) Regulations, 2015] Name of Director: Ms. Diena Sunavala, Director Identification Number: 03481614 Date of Birth/ Age: 12/09/1965 (60 years), Date of First Appointment: 12th September, 2025, Qualification: B. Sc. & LLB, Expertise in specific functional areas A practicing attorney with over thirty years of experience in real estate practice representing domestic and global financial services groups for setting up, investing ir and exiting from mutual funds and life insurance companies in India. Remuneration ast drawn: NIL, Number of meetings of the Board attended during the year: NIL Terms & Conditions of appointment/re-appointment: As per resolution at Item No. 5 Name/s of other Listed Companies in which Directorship held: NIL, Name/s of othe Listed Companies in which the Director holds Membership in the Committees: NIL Name/s of Listed entities in which director has resigned in the past three years NIL, Shareholding in the Company: NIL, Relationship between the Directors inter-se NIL. Skill and capabilities required for the role and manner in which requirements are met: An experienced legal professional with over thirty years' experience in real estate, representing domestic and global financial services groups for setting up investing in, and exiting from mutual funds and life insurance companies in India.

By Order of the Board of Directors For Zodiac Clothing Company Limited Kumar Ive

Date: 12th September, 2025

Company Secretary Membership No.: A9600







आत्महत्या रोखण्याचे आव्हान!

ल्या बुधवारी १० सप्टेंबरला 'जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन' पाळण्यात आला. आंतरराष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंधक संघटना (आयएएसपी) आणि जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) यांनी १० सप्टेंबर २००३ रोजी आत्महत्या प्रतिबंधक दिन पाळण्याचे आवाहन केले. तेव्हापासून दरवर्षी १० सप्टेंबरला हा दिवस जागतिक आत्म हत्या प्रतिबंधक दिन म्हणून पाळण्यात येतो. आत्महत्येसारख्या गंभीर सामाजिक समस्येबाबत सर्वच पातळ्यांवर जागृती करण्याची गरज आहे. माणूस आत्महत्या करण्यामागे मुख्य कारण असते ते म्हणजे नैराश्य. नैराश्यग्रस्त माणसाला जगणे निरर्थक वाटू लागते. त्याला यातून सावरण्यासाठी समजून घेण्याची, त्याच्यावर मानसोपचार तज्ञांकडून उपचार करून घेण्याची आणि त्याला नैराश्यातून बाहेर काढण्याची गरज असते. मूळात नैराश्य येण्याची अनेक कारणे आहेत. बरे आत्महत्या केवळ अशिक्षितच करतात असे नाही. तर उच्च विद्याविभूषित डॉक्टर्स, प्राध्यापक, वकील, शेतकरी, पोलीस अधिकारी, विद्यार्थी, तरुण-तरुणी, विवाहित महिला, वृद्ध, राज्या अशा सर्व स्तरातील व्यक्ती आत्महत्या करतात. काही दिवसांपूर्वी आपल्या देशात सर्वोच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्येच्या प्रश्नावर मात करण्यासाठी निर्देश दिले आहेत. पालकांची जबाबदारी, शिक्षणाचे बदलते प्रवाह, विद्यार्थ्यांचे भविष्य, बुद्धीशास्त्रातील विविध संशोधने, शिक्षणाचा मूलभूत अर्थ समजावून सांगण्याची गरज निम णि झाली आहे. यापूर्वी सरकारनेही असे निर्देश दिले आहेत, पण त्याची प्रभावी अंमलबजावणीची गरज आहे. या वाटांचा प्रवास न करणाऱ्या संस्थांवर कारवाईचा बडगा उगारला जाण्याची आवश्यकता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांची चर्चा करतानाच सध्याचे समाज वास्तव काय आहे? याचाही एकदा विचार करून पाहायला हवा. विद्यार्थ्यांच्या बाबतीत आत्महत्यांचा मुद्धा केवळ अभ्यासाचा ताण एवढाच मर्यादित नाही, तर शालेय वयातच रमार्टफोन हाती आल्याने त्यावरून सातत्याने आढळणारी खरीखोटी माहिती. त्याचे आकर्षण. त्याचे काय करायचे याचे कोठेच न मिळणारे प्रशिक्षण, अनेकविध प्रतिमांतून रवतःबद्दल तयार होणारे गंड, शाळेत व खेळण्याच्या ठिकाणी होणारी हेटाळणी, तुलना, पालकांचा पाल्यांशी नसलेला संवाद असे अनेक कंगोरे याला आहेत. नव्या पिढीतील पालक पाल्यांचे मित्रत्वाचे नाते स्थापित करण्याचे प्रयत्न करीत असतानाही त्यांना अपयश का येत आहे? हा यातील कळीचा मुझ आहे. पालक त्यांच्या पातळीवर नोकर-व्यवसाय, नाती, ईएमआय आद् ताणांचा सामना करीत असताना त्याचे नकळत ओझे पाल्यांवरही पडते आहे. मुला-मुलींना हव्या त्या गोष्टी आणून देऊन, शिकवणी वर्गांचे प्रचंड शुल्क भरून किंवा पालकांना एकेरी हाक मारण्याची मुभा देऊन हे ओझे उतरणारे नाही. किंबहुना प्रत्येक वेळा पालकच पाल्याचा ताण समजून घेऊ शकेल किंवा त्याने तो तसा समजून घेतला पाहिजे, अशीही अपेक्षा करून उपयोग नाही. हा ताण घेण्याचे आणि हाताळण्याचे प्रशिक्षण कधीतरी पाल्याला द्यावेच लागणार आहे. आजूबाजूला असलेल्या उन्मादी वातावरणात टिकून राहायचं असेल तर त्याला पर्याय नाही. जगभरात होणाऱ्या आत्महत्यांचे प्रमाण पाहता जागरूकता म्हणून जागतिक आत्म हत्या प्रतिबंधक दिन साजरा करण्यात येतो. जगभरात दरवर्षी सुमारे सात लाख वीस हजाराहून अधिक लोक आत्महत्या करतात. सर्वात धक्कादायक म्हणजे १५ ते ३० (जेन झी) वयोगटातील तरुणांमध्ये आत्महत्या हे मृत्यूचे तिसरे प्रमुख कारण आहे. आजच्या जगात एआय केवळ प्रयोगशाळेपुरता मर्यादित राहिलेला नाही.एआय टूल्सचा प्रसार वेगाने होत आहे आणि अगदी त्याच वेगाने जेन-झी पिढीतील विचार करण्याची क्षमता, निर्णय क्षमता भंग पावत आहे. गेल्या आठवड्यात सी-सी नावाची मशीन लर्निंग प्रणाली सादर झाली. जी माणसाच्या चेहऱ्यावरील, वागण्यातील क्षणिक बदल,हुरहुर व बदलत्या चेतनांचा अभ्यास करते व डॉक्टरांपूर्वी खूप आधी हे अल्गोरिदम ओळखते. ही प्रणाली आत्महत्या प्रतिबंधासाठी महत्त्वाची ठरू शकते. परंतु तत्पूर्वी आता एआयने आजच्या पिढीला घातलेला विळखा लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. या जेन-झी पिढीला पालक व मित्रांपेक्षा त्यांच्या खोलीच्या कोपऱ्यात असलेली ती स्क्रीन जिवलग वाटते. नवीन पिढी आधीच्या पिढ्यांपेक्षा जास्त सुरक्षित असली तरी नैराश्य, चिंता, आत्महत्या यासारख्या घटनांना बळी पडत आहे. २०११ नंतर तरुणांमध्ये नैराश्य व आत्महत्या झपाट्याने वाढल्याचे दिसत आहे. जगाच्या इतिहासात आज सर्वात मोठ्या १० ते २४ वयोगटातील मुलांच्या आजारपणाचा निम्मा भार हा मनोविकारांनी व्यापलेला आहे. महाराष्ट्राची सध्याची स्थिती लक्षात घेतली तर तरुण आणि विशेषतः शेतकऱ्यांमधील आत्महत्यांचे प्रमाण खूपच चिंताजनक आहे. यावर स्थानिक पातळीवर उपाययोजना करणे आवश्यक आहे.कर्जबाजारीपणा हा शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्म हत्यांस कारणीभूत असल्याचे दिसून आले आहे. म्हणूनच कर्जमाफी देण्याची मागणी वारंवार सरकारकडे करण्यात येत आहे. निवडणुकांच्या तोंडावर राजकीय पक्ष शेतक-यांना कर्जमाफीचे आश्वासन देतात. त्यांच्या निवडणक जाहीरनाम्यात अथवा वचननाम्यात म्हणा त्याची हमी ढिली गेलेली असते. मात्र सत्तेवर येऊन महायूती सरकारला चार-पाच महिने द्याले आता मञ्ज्यमंत्री देतेंद्र फडणतीय म्हणतात योग्य तेली शेतकऱ्यांन कर्जमाफी देण्यात येईल. ती योग्य वेळ कधी येणार ते फडणवीसच जाणोत. अर्थात फडणवीस यांचेच सरकार नाही तर यापूर्वीच्या सरकारांनीही शेतक-यांची फसवणूक केली आहे. शेतकरी शेतीसाठी बँका, पतपेढी किंवा खाजगी सावकारांकडून कर्ज घेतात. तारण म्हणून स्वमालकीच्या जमिनीचे कागदपत्र (सातबारा वगैरे) देतात. परंतु कित्येकदा निसर्गाची अवकृपा होऊन हातातोंडाशी आलेल्या पिकाचे नुकसान होते. पीक चांगले आले तर योग्य भाव मिळत नाही. त्यातून शेतक-यांना नैराश्य येते. शिवाय बँका व सावकारांचा तगादा अशा कात्रीत सापडल्यावर त्याच्यासमीर आत्महत्या शिवाय पर्याय नसतो. माणूस आत्महत्या का करतो? या संदर्भात आजवर अनेक पातळ्यांवर संशोधन, अभ्यास झाला आहे. आत्महत्या टाळता येतील या संदर्भात चर्चा होते तेव्हा 'तो क्षण टाळता आला असता तर...' हा विचार आवर्जून पुढे येतो. वाढते ताण-तणाव, बदलते जीवनशैली, सामाजिक आयुष्याचा अभाव, मनातील द्वंद्व कुणालाही न सांगता येणे, मानसिक आरोग्य समस्यांमध्ये वाढ, आर्थिक संकट, शैक्षणिक दबाव, इंटरनेटचा नकारात्मक सहभाग, स्पर्धा, बेरोजगारी अशा असंख्य बाबींचा परिणाम आरोग्यावर होत असतो. त्यासाठी मानसिक आरोग्य राखणे गरजेचे आहे. मानसिक आरोग्याचा प्रश्न नियंत्रणाबाहेर गेल्यास आत्महत्येचे विचार सातत्याने मनात येऊ शकतात. तो विचार, तो क्षण टाळण्यासाठी समुपदेशन, वैद्यकीय मदत, संवाद साधणे, नैराश्य नेमक्या कोणत्या गोष्टीमुळे येते, हे समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर त्या व्यक्तीला योग्य वेळी मदत मिळाली तर तो असा निर्णय घेण्यापासून परावृत्त होऊ शकतो. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होणे ही गंभीर बाब आहे. परिणामी आत्महत्येच्या घटना दिवसेंदिवस वादत आहेत. शालेय विद्यार्थी, युवक, शेतकरी, गृहिणी, वृद्ध अशा सर्व वयोगटांमध्ये ही समस्या आढळते. ही एक मानसिक स्थिती आहे. जिथे माणूस आशा गमवतो आणि स्वतः च्या अस्तित्वाला अर्थहीन समजतो. आत्महत्या करणारी व्यक्ती दृबळी आहे, अशा दृष्टीने पाहणे चुकीचे ठरते. भारतामध्ये आत्महत्येची प्रवृत्ती सातत्याने वाढत आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोच्या (एनसीआरबी) २०२३ च्या अहवालानुसार महाराष्ट्र आत्महत्यांच्या संख्येमध्ये देशात आघाडीवर आहे. महाराष्ट्रात दररोज सरासरी ३५-४० जण आत्महत्या करतात. याम ध्ये सर्वाधिक आत्महत्या शेतकरी, बेरोजगार, युवक, विद्यार्थ्यी आढळतात. ही केवळ एक वैयक्तिक घटना नसून ती एक सामाजिक आरोग्याची, आर्थिक असमानतेची आणि मानसिक दुर्लक्षाची लक्षणे दर्शविणारी सम स्या झाली आहे. १० सप्टेंबर हा दिवस जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन म्हणून जगभर पाळला जातो. हा दिवस आत्महत्यांसारख्या गंभीर सामाजिक समस्यांबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि त्यास प्रतिबंध घालण्यासाठी व्यक्तिगत, सामाजिक आणि शासकीय स्तरावर



श्री नारायण गुरु कॉ ऑपेरेटिव्ह बँक लि श्री नारायण नगर, पी. एल. लोखंडे मार्ग, चेंबूर (पश्चिम), मुंबई-400 089 मोबाईल: 8451910506 ईमेल : headoffice@sngcbank.com

वर्षिक सर्वसाधारण सभा सूचना येथे अधिसूचित करण्यात येते की, श्री नारायण गुरु सहकारी बँक लि. ची २५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा जी दिनांक रविवार, २१ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०:३०) वाजता घेण्यात येणार होती, ती स्थगित करण्यात येऊन आता ती शनिवार, २७ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता श्री नारायण गुरु उच्च माध्यमिक शाळा परिसर, १ला मजला, सेमिनार हॉल, पी. एल. लोखंडे मार्ग, चेंबूर (पश्चिम), मुंबई - ४०००८९ येथे आयोजित करण्यात आली आहे. ही

सभा खालील व्यवसायासाठी आयोजित केली जात आहे. सभेचा अजेंडा पूर्ववत राहील. संचालक मंडळाच्या आदेशानुसा

तारीख : १२.०९.२०२५ महत्वाची सूचना सदस्यांसाठीः

प्रयत्न करण्याची आठवण करून देतो.

सुरेश शिवन्ना सालियन Place Mumbai मुख्य कार्यकारी अधिकारी Date September 12, 2025

Smt. Pratima Harshvadan (Harshwardhan) Vayda (Vayeda) was the co-owner of Flat No. A/601, 6th Floor, Amcon Jyoti Plaza A&B Wing CHSL, situated at Opp-Anandwan Ashram, S.V. Road, Kandivali (West), Mumbai 400067 (Said Flat).

Smt. Pratima Harshvadan (Harshwardhan) Vayda (Vayeda) (Owner of 50%) expired on dated 30.05.2016 at Mumbai lessions while the control of the c

(Owner of 50%) expired on dated 30.05.2016 at Mumbai leaving behind
Mr. Harshvadan (Harshwardhan Vayeda (Vaida) (Husband),
Mr. Nehal Harshvadan (Harshwadan) Vayeda (Vayda) (Son) and
Mrs. Gayatri Sharad Dave Nee Ms. Gayatri Harshvadan
(Harshvadhan) Vayada(Vayda) (Vayeda) (Married Daughter).
Mr. Harshvadan (Harshwardhan Vayeda (Vaida) also expired on
04.12.2024 at Mumbai leaving behind him
Mr. Nehal Harshvadan (Harshwadan) Vayeda (Vayda) (Son) and
Mrs. Gayatri Sharad Dave nee Ms. Gayatri Harshvadan
(Harshwadhan) Vayada(Vayda) (Vayeda) (Married Daughter).
Vide Registered Release Deed dated 9th August, 2025, Mrs.
Gayatri Sharad Dave nee Ms. Gayatri Harshvadan (Harshwadhan) Vayada (Vayeda) has released her undivided right in 50%
undivided share of Late Smt. Pratima Harshvadan (Harshwadhan)
Vayada (Vayeda) in favour of Mr. Nehal Harshvadan (Harshwadhan)
Vayeda (Vayda).
Now Mr. Nehal Harshvadan (Harshwadan) Vayeda (Vayda) has
applied for transfer of 50% undivided Share of Late Smt. Pratima
Harshvadan (Harshwardhan) Vayda (Vayeda) in his favour.
Any person/s who has/have any claim, right, title and interest in
respect of the said Flat and/or in the said share certificate by way
of sale, gift, exchange, mortgage, charge, lease, lien, succession or
in any other manner whatsoever should intimate the same to the
undersigned within 15 days from the date of publication of this
notice at the address provided hereunder along with documentary
evidence. In case no objections are received within the aforesaid
time, it shall be presumed that there are no claimants to the said
flat and my client shall accordingly proceed to complete the process
of transfer.

Date: 12/109/2025

Date:12/09/2025 i Shop No.4, Victoria C.H.S.L., Ext Mathuradas Road, Kandivli (W), Mumbai- 400067 Email:snehansudesai18@gmail.com Mob: 9022161620

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की**, श्रीमती शोभा दत्ताराम कवळे**

या फ्लॅट क्र.११३, १ला मजला, मालाड गणेश प्रसाद एसआरए को-ऑपरेटिव्ह

हौसिंग सोसायटी लिमिटेड, गणेश टेकडी क्र.१, तानाजी नगर रोड क्र.१, टाईम्स

सदर **श्रीमती शोभा दत्ताराम कवळे** यांचे १५.०३.२०२५ रोजी कोणतेही इच्छापत्र व

नामांकन न करता निधन झाले, माझे अशील **१) श्री. दीपक दत्ताराम कवळे** व **२)**

श्रीमती स्मिता राजेश चाळके हे माझ्या अशिलांची आई **श्रीमती शोभा दत्ताराम**

श्रीमती स्मिता राजेश चाळके यांनी १) श्री. दीपक दत्ताराम कवळे व (२) श्रीमती

दिशा दीपक कवळे यांच्या नावे सदर फ्लॅटची जागा हस्तांतरित करण्यास ना-हरकत

नोंदवली आहे, हे दोघेही प्रतिज्ञापत्र आणि एनओसीद्वारे मयताचा मुलगा आणि सून

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री, बक्षीस, अभिहस्तांकन, अदलाबदल

तारण, अधिभार, भाडेपट्टा, मालकी हक्क, वारसाहक्क आणि/किंवा इतर प्रकारे कोणताही

दावा, अधिकार, हक्क व हित असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात आवश्यक दस्तावेजी

पुराव्यांसह खाली दिलेल्या पत्त्यावर सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१४ दिवसां**त

खालील स्वाक्षरीकर्त्याकडे कळवावे. जर उपरोक्त वेळेत कोणताही आक्षेप प्राप्त र

झाल्यास असे समजले जाईल की, सदर फ्लॅटवर कोणीही दावेदार व कायदेशीर वारसदार

नाहीत आणि त्यांच्या नावे फ्लॅट हस्तांतरणाची कायदेशीर प्रक्रिया माझे अशील पुर्ण

LLOYDS

लॉईडस् एन्टरप्रायझेस लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः ए२, २शे मजला, मधु इस्टेट, पांडुरंग बुधकर मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३. दूर::०२२–६२९१८९१२, सीआयएन: एल२७१००एमएच१९८६पीएलसी०४१२५२,

ई-मेल:lloydsenterprises@lloyds.in, वेबसाईट:www.lloydsenterprises.ir

भागधारकांना सचना

सक्षम निवेशक - १०० दिवस मोहीम

लॉर्इडस एन्टरप्रायझेस लिमिटेड (कंपनी) च्या भागधारकांना सचना देण्यात येते की, गंतवणकदार शिक्षण आणि संरक्षण

काइकर्ष, एन्टरान्यक्षसं तानान्दक (चन्पना) य्या नागवारचाना सूचना रूपना राप का, गुरावपूर्वप्रदेश रावाजा जान सर्वण नेषी प्राधिकरण (आयार्द्धपीएफए), सहकार मंत्रात्वर (एससीए) या १६ जुलै, २०२५ रोजीच्या पत्रानुसार, २८ जुलै, १०२५ ते ६ नोव्हेंबर, २०२५ या कालावधीत केवायसी तपशील, विशेषतः बँक आदेश, संपर्क आणि नामांकन माहिती

२८२२ त. २ :।।२७४, २८२५ चा जालाच्याचा व्याचना प्रवास्ता, वारावाः चय जावतः, त्याच्य जाला गानाच्या गाला अपडेट कण्याबाबत शेअरहोल्डर्समध्ये जागरूकता निर्माण कण्याच्या उद्देशाचे आणि गुतवणकृत्वर (शिक्षा संरक्षण निर्धी (आयर्झ्पीएफ) मध्ये हस्तांतरित होण्यापूर्वी त्यांना कोणतेही न भरलेले किंवा दावा न केलेले लाभांश दावा

न्रण्यास प्रोत्साहित करण्यासाठी सक्षम निवेशक – १०० दिवस मोहीम सुरू करण्यात आली आहे. लागू असलेल्या

धानिक तरतुर्दीनुसार, भागधारकांना त्यांचे न भरलेले/दावा न केलेले लाभांश आणि अंतर्निहित शेअर्स आयर्ड्पीएफएक

ग मोहिमेचा एक भाग म्हणून, कंपनी तिच्या सर्व भागधारकांना त्यांचे केवायसी आणि इतर तपशील अद्यतनित

या सर्व भागधारकांकडे न भरलेले/दावा न केलेले लाभांश आहे किंवा ज्यांना त्यांच्या संबंधित डिपॉझिटर्र

इंद्रिडंडशी संबंधित कोणत्याही समस्या किंवा प्रश्नांसाती **बिगशेश्वर सर्द्धिसेस पा लि** कंपनीचे निबंधक व इस्तांत

तिनिधी (आरटीए), कार्यालय क्र.एस६–२, पिनॅकल बिझनेस पार्क, ६वा मजला, महाकाली केव्हज रोड, अहुर

सेंटरच्या शेजारी, शांती नगर, अंधेरी पूर्व, मुंबई-४०००९३ येथे पत्र लिहावे किंवा ईमेल आयर्ड

पर कलिएपत रोते की ही मोरीम सकियामों आणि विशेषतः व्यांने केवायसी नाशील

नॉमिनी आणि संपर्क माहिती इत्यादी अद्यतनित करण्यासाठी आणि त्यांचे शेअर्स आणि डिव्हिडंड रक्कम आयईपीएफमध्ये

इस्तांतरित होण्यापासून रोखण्यासाठी त्यांच्या न भरलेल्या/नॉन-डिव्हिडंडचा दावा करण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाटी

GEM AROMATICS LIMITED

CIN: L24246MH1997PLC111057

410 A wing, Kailash Industrial Complex, Park Site Road, Vikhroli Powai Link Road, Vikhroli (W), Mumbai 400 079.

Quarter

ended

30.06.2025

(Unaudited)

889 02

107.86

107.86

79.84

79.42

93.71

1.70

1.70

87.29

The above consolidated financial results of the Group were reviewed and recommended

by the Audit Committee on September 12, 2025 and subsequently approved by the Board

of Directors at its meeting held on September 12, 2025. The auditors have issued a

The figures for the guarter ended March 31, 2025 are the balancing figures between the

audited figures in respect of the full financial year and the unaudited figures upto nin

Financial results for the periods presented have been prepared in accordance with

Indian Accounting standards ('Ind AS') notified by the Ministry of Corporate Affairs in

consultation with the National Advisory Committee on Accounting Standards, under section 133 of the Companies Act, 2013 ('Act') read with Rule 3 of the Companies (Indian

Accounting Standards) Rules, 2015 (as amended) and the relevant provisions of the Act.

The above is an extract of the detailed format of Quarterly/Year ended Financial Result

filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other

Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Year

ended Financial Results are available on the Stock Exchange websites viz.

www.bseindia.com and www.nseindia.com. The same is also available on the

company's website viz. www.gemaromatics.com. The same can be accessed by

unmodified review report on the financial results for the quarter ended June 30, 2025.

Extract of Consolidated Financial Results for the Quarter ended 30 June 2025

Tel No : +91-25185231/25185931 | Email Id : secretarial@g

nvestor@bigshareonline.com वर किंवा दूरध्वनीः +९१-२२-६२६३८२०० वर कॉल करा.

ागींकडे त्यांचे केवायसी तपशील आणि बँक आदेश अद्यतनित करणे आवश्यक आहे त्यांनी न भरलेल्या/नॉन-

प्रियांका बी. विश्वकर्म

प्रांजल महापुरे कंपनी सचिव व सक्षम अधिकार्र

एसीएस६९४०८

Year

ended

31.03.2025

(Audited)

5.056.40

747.15

747.15

533.84

534.33

93.71

2,746.10

11.39

11.39

5,021.91

772.86

568.54

Executive Chairman

DIN: 00235974

(₹ in Million except per share data)

Quarter

ended

30.06.2024

(Unaudited)

935 64

123.10

123.10

85.88

85.80

93.71

1.83

1.83

896.64

119.09

85.68

वकील उच्च न्यायालय, मंबर्ड

दुकान क्र.५०, शिवलींग मंदिराच्या पुढे, शिवाजी नगर,

कुरार गाव, मालाड (पुर्व), मुंबई-४०००९७.

कवळे यांचे कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी आहेत

ठिकाण: मुंबई

दिनांक: १३.०९.२०२५

ावा करण्यास प्रोत्साहित केले जाते.

सरू करण्यात आली आहे.

देनांक: १२ सप्टेंबर, २०२५

Particulars

Total income from operations

(before Tax, Exceptional items)

Net Profit for the period before tax

Net Profit for the period after tax

to the owners of the Company.

Paid-up equity Share Capital

(Face Value per Share: 12)

Basic (in ₹)

2. Diluted (in ₹)

Notes:

(after Exceptional items) attributable

Earnings Per Share (of Rs. /- each)

(for continuing and discontinued operations)

. Key numbers of Standalone Financial Results

Profit before Tax from continuing operations

Profit before Tax from discontinued operations

Profit After Tax from discontinued operations

months of the relevent financial year.

scanning the QR code provided below.

Profit After Tax from continuing operations

. Total Income from continuing operations

Total Comprehensive Income for the period

attributable to the owners of the Company

Net Profit for the period

(after Exceptional items)

GEM ARONATICS LINITED

ऑफ इंडियाजवळ, मालाड पुर्व, मुंबई-४०००९७ या जागेच्या मालक आहेत.

जाहीर सचना

सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्रीमर्त वर्षा संजय मोरे, खोली क्र.३०, २रा मजला, हुसेर्न हाऊस, जे डब्ल्य रोड, परळ, मुंबई-४०००१२ येथे . आहे, त्यांनी त्यांच्या नावे फ्लॅट क्र.००२ ळमजला, बी विंग, श्री कृष्णा अपार्टमेंट, दातिवली दिवा पूर्व, ठाणे-२, सर्व्हे क्र.१४४, हिस्सा क्र.१७ वर बँक/वित्तीय संस्थेकडून कर्जाकरिता अर्ज केल

जर कोणा व्यक्तीस वरील फ्लॅटवर किंवा त्याच्य कोणत्याही भागावर विक्री, भाडेपट्टा, धारणाधिकार शुल्क, वारसा, गहाणखत, बक्षीस, संस्था किंवा इत -कोणत्याही प्रकारे कोणताही दावा असलेल्य कोणत्याही व्यक्ती, हिंदू अविभाजित कुटुंब, कंपनी बँका, वित्तीय संस्था, नॉन-बँकिंग वित्तीय संस्थान येथे प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून **१५ दिवसांच्य** आत दस्तावेजी पुराव्यांसह लेखी स्वरूपात र कळवणे आवश्यक आहे, असे न केल्यास, अश दाव्याचा संदर्भ न घेता प्रक्रिया पर्ण केली जाईल आणि जर काही असेल तर ती माफ केली जाईल

आज दिनांकीत १२ सप्टेंबर, २०२५

वकील उच्च न्यायालय ८, कोंडाजी इमारत क्र.३, व्ही.एल. पेडणेक मार्ग, परळ, मुंबई-१२

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की, श्री. छोटकप्रसार ए. पाल हे फ्लॅट क.१११. ए४ जय विद्यादानी को ऑप. हौ.सो.लि., ओम नगर, सहार पाईपलाईन अंधेरी पुर्व, मुंबई-४०००९९ येथील जागेचे मालव आहेत, यांचे ३०.०६.२०२१ रोजी निधन झाले आणि श्री. सेतबन छोटकप्रसाद पाल यांनी त्यांच्या नावे सोसायटीच्या नोंदीमध्ये जागा हस्तांतरणासाठी अज केला आहे.

आम्ही याव्दारे, सोसायटीच्या भांडवल मिळकतीमधील. मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य ावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडन काही दावे किंव . . . आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून **१**५ (पंधरा) दिवसांत सोसायटीच्या भांडवल मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हेतसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्य दावा/आक्षेपांच्या पुष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन गुरावाच्या प्रतींसह मार्गावण्यात येत आहेत. वर देलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झार्ल नाहीत. तर मयत सभासदाच्या सोसायटीच्य भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधार्श प्रोसायटी उपविधीतील तरतुदींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. आज दिनांकीत १३ सप्टेंबर, २०२५, मुंबई

लिगल रेमेडिज वकील उच्च न्यायाल कार्यालय क्र.२. शांती निवास, पटेल इस्टेट सी.पी. रोड, कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१.

नितेला सूचना देण्यात येत आहे की, आमचे अशील **श्रीमती जयश्री गिरीश शाह** या फ्लॅट क्र.१०, ३र मजला, क्षेत्रफळ सुमारे ४८५ चौ.फु. कार्पेट, विमलकांत पार्ले को-ऑपरेटिव्ह हौिसेंग सोसायटी लिमिटेड पी.एम. रोड, कांकु वाडी, विलेपार्ले (पूर्व), मुंबई-४०००५७ येथील जागेच्या मालक आहेत (यापुढे सदर फ्लॅट म्हणून संदर्भ आणि येथे लिहिलेल्या अनुसुचीत अधिक विशेषतः वर्णन केलेले आहे) आणि भाग प्रमाणपत्र क्रे.७ दिनांक १८.०२.१९७४ (यापुढे सदर शेअर्स म्हणून संदर्भ) अंतर्गत अ.क्र.३१ ते ३५ (दोन्ही समाविष्ट) असलेले रु.५०/- प्रत्येकीचे ५ पूर्ण भरलेले शेअर्सच्या धारक आहेत. आमच्य अशिलांनी असे प्रतिनिधित्व केले आहे की, मूळतः त्यांचे सासरे **श्री. रावजी एम. शाह** आणि त्यांच्य सासू श्रीमती राणीबेन आर. शाह यांनी २८.०७.१९८१ रोजी विक्री करारनामानुसार श्री. आर **नारायणस्वामी** यांच्याकडन सदर फ्लॅट खरेदी केले होते. आमच्या अशिलांनी पढे असे म्हटले आहे की तदुनंतर श्री. रावजी एम. शाह यांचे ०४.०१.१९९७ रोजी निधन झाले आणि श्रीमती राणीबेन आर <mark>शाह</mark> यांचेही ३१.०८.१९९५ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांच्या विवाहित मुली अर्थात **श्रीमती** मणिबेन कल्याणजी गाला ऊर्फ मणिबेन रावजी शाह व श्रीमती लक्ष्मीबेन तलाक्षी गंगर ऊर्फ लक्ष्मीबेन <mark>रावजी शाह</mark> आणि मुले अर्थात <mark>श्री. भचुलाल रावजी शाह व श्री. गिरीश रावजी शाह</mark> हे आहेत आमच्या अशिलांनी असे म्हटले आहे की, दिनांक ०४.०९.१९९४ रोजी कुटुंब समझोता करारनामानुसा श्रीमती मणिबेन कल्याणजी गाला ऊर्फ मणिबेन रावजी शाह, श्रीमती लक्ष्मीबेन तलाक्षी गांगर ऊर्फ लक्ष्मीबेन रावजी शाह, श्री. भचुलाल रावजी शाह व श्री. गिरीश रावजी शाह यांच्यात करारनाम झाला, ज्यामध्ये सर्व पक्षांनी असे मान्य केले की, वरील शेअर्ससह सदर फ्लॅट पूर्णपणे **थ्री. गिरीश रावजी शाह** यांचेच असेल आणि त्यांना त्यावर कोणताही आक्षेप नाही. आमच्या अशिलांनी असे म्हटले आहे की, त्यानुसार **श्री. गिरीश रावजी शाह** यांनी सदर सोसायटीला दिनांक १८.०२.१९७४ रोजीचे भाग प्रमाणपत्र क्र.७ त्यांच्या नावावर हस्तांतरित करण्यासाठी अर्ज केला होता आणि कायद्याच्या योग्य प्रक्रियेचे पालन केल्यानंतर सदर सोसायटीने सदर शेअर्स त्यांच्या नावावर हस्तांतरित केले आणि दिनांव १८ ०२ १९७४ रोजीचे भाग पमाणपत्र क ७ हे त्यांच्या नावावर करण्याम १५ ०६ २००६ रोजी मान्यत दिली. आमच्या अशिलांनी पुढे असे म्हटले आहे की, तद्नंतर **श्री. गिरीश रावजी शाह** यांचेही २५.०९.२०१९ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी श्रीमती जयश्री गिरीश शाह, दोन विवाहित मुली **श्रीमती रचना केतन शाह ऊर्फ रचना गिरीश शाह** व **मीरा गिरीश शाह** आणि मुलगा **श्री पार्थ गिरीश शाह** हे आहेत.

आमच्या अशिलांनी पुढे असे म्हटले आहे की, तद्नंतर दिनांक १८.०७.२०२५ रोजी **श्रीमती रचना** <mark>केतन शाह ऊर्फ रचना गिरीश शाह, मीरा गिरीश शाह व श्री. पार्थ गिरीश शाह,</mark> मुक्तकर्ते, प्रथम भाग आणि <mark>श्रीमती जयश्री गिरीश शाह,</mark> प्राप्तकर्त्या, अन्य भाग, यांच्यामध्ये अंमलात आणलेल्या मुक्तत करारनामा अंतर्गत त्यातील मक्त्यांनी कोणताही आर्थिक विचार न करता सदर फ्लॅटमधील त्यांच अविभाजित हिस्सा आणि सदर शेअर्स सदर फ्लॅटमधील मक्तकर्त्यांच्या नावे मक्त केले आहेत. सदर मुक्तता करारनामा दिनांक १८.०७.२०२५ रोजी अंधेरी तालुका येथील हमी उप-निबंधक येथे दिनांक

आमच्या अशिलांनी असे म्हटले आहे की, त्यांनी मूळ कुटुंब समझोता करारनामा दिनांक ०४.०९.१९९४

करारनामा दिनांक ०४.०१.१९९४ रोजी हरवल्याबद्दल **विलेपार्ले पोलिस ठाणे, मुंबई** येथे पोलिस तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार **विलेपार्ले पोलिस ठाणे**मध्ये अ.क्र.८३९८४/२०२५ अंतर्गत दिनांक 0८.0९.२0२५ रोजी नोंदविण्यात आली आहे.

आमचे अशील याद्वारे अशा कोणत्याही व्यक्तीकडून दावे मागतो ज्यांच्याकडे खाली नमूद केलेल्य फ्लॅटवर किंवा त्याच्या कोणत्याही भागात कोणताही शेअर हक्क, मालकी हक्क, हितसंबंध आहेत किंवा कोणताही करार, विक्री, परवाना, गहाणखत, धारणाधिकार, शुल्क, बक्षीस, ट्रस्ट, वारसा, उप-भाडेपट्टा, भाडेपड़ा. देवाणघेवाण. सविधा. प्रतिबंधात्मक किंवा इतर करार किंवा अटी. भार किंवा अन्यथा कोणत्याही स्वरूपात किंवा सदर फ्लॅटच्या मालकीविरुद्ध कोणताही आक्षेप आहे. दावेदाराने ही सूचना प्रकाशित झाल्यापासून **१४ दिवसांच्या** आत त्याच्या/तिच्या दाव्याच्या पुराव्यांसह त्याचा/तिचा दावा लेखी स्वरूपात अधोस्वाक्षरीकर्त्याला कळवणे आवश्यक आहे. जर कोणतेही दावे किंवा आक्षेप **१४ दिवसांच्या** आत प्राप्त झाले नाहीत, तर असे गृहीत धरले जाईल की असा कोणताही दावा अस्तित्वात नाही आणि आमचे अशील **श्रीमती जयश्री गिरीश शाह** यांचे सदर फ्लॅटवरील हक्क सर्व भार आणि शुल्कांपासून मुक्त

प्तोसायटी लिमिटेड, पी.एम. रोड, कांकु वाडी, विलेपार्ले (पूर्व), मुंबई-४०००५७, सदर उभी असलेर्ल इमारत जागा सीटीएस क्र.१६९४, अंतिम प्लॉट क्र.२६७, टीपीएस ४, गाव विलेपार्ले (पुर्व), तालुका

आज दिनांकीत १३ सप्टेंबर, २०२५ रोजी

ॲड. अमी अंकित गाह फ्लॅट क्र.४०२, ईडन-२, महालक्ष्मी मंदिरासमोर, ९६ राम मंदिर रोड, विलेपार्ले (पूर्व), मुंबई-४०००५७.

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. **श्री. छोटकप्रसा** र. पाल हे दकान क्र.७. ए४ जय विद्यादानी को ऑप. हौ.सो.लि., ओम नगर, सहार पाईपलाईन अंधेरी पुर्व, मुंबई-४०००९९ येथील जागेचे मालव आहेत, यांचे ३०.०६.२०२१ रोजी निधन झाले आणि श्रीमती प्रमिला चंद्रभाव पाल व श्री सेतबव **छोटकप्रसाद पाल** यांनी त्यांच्या नावे सोसायटीच्य गोंदीमध्ये जागा हस्तांतरणासाठी अर्ज केला आहे.

आम्ही याव्दारे. सोसायटीच्या भांडवल मेळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स हेतसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन् द्मवेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंव (पंधरा) दिवसांत सोसायटीच्या भांडवल मेळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स तसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्य तवा/आक्षेपांच्या पष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन रावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. व देलेल्या मदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झार् ाहीत. तर मयत सभासदाच्या सोसायटीच्य . गांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाश गेसायटी उपविधीतील तरतुदींमधील दिलेल्या मार्गाः त्र्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल आज दिनांकीत १३ सप्टेंबर, २०२५, मुंबई

लिगल रेमेडिज वकील उच्च न्यायाल कार्यालय क्र.२. शांती निवास, पटेल इस्टेट सी.पी. रोड, कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. के.जी.

जाहीर सूचना

बाहेती हे फ्लॅट क्र.६०३, ६वा मजला, के विंग, गोकुळ विहार २ को–ऑप. हौसिंग सोसायटी लि. ठाक्र कॉम्प्लेक्स, कांदिवली (पूर्व), मुंबई X00808 येथील जागेचे एकमेव मालक आहेत यांचे १३.११.२०२३ रोजी निधन झाले आणि श्रीमती सुरज देवी बाहेती यांनी सोसायटीच्या नोंदीमध्ये पयताच्या जागेतील शेअर्स त्यांच्या नाव स्तांतरणासाठी अर्ज केला आहे.

आम्ही याव्दारे, सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडन काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सचनेच्या प्रसिध्दीपासन १५ (पंधरा) दिवसांत सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/ त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पुष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुदींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी

आज दिनांकीत १३ सप्टेंबर, २०२५, मंबई लिगल रेमेडिज

वकील उच्च न्यायालय कार्यालय क्र.२, शांती निवास, पटेल इस्टेट, सी.पी. रोड, कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१

तिलक व्हेन्चर्स लिमिटेड

सीआयएन: एल६५९१०एमएच१९८०पीएलसी०२३००० नोंदणीकृत कार्यालयः ई-१०९, क्रिस्टल प्लाझा, न्यु लिंक रोड, अधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३. संपर्कः ०२२-६६९२१९, फॅक्सः ०२२-६१५२२३४, ई-मेल:tillakfin@gmail.com,

वेबसाईट:www.tilakfinance.wordpress.com कंपनीच्या भागधारकांच्या लक्ष वेधण्यासाठी सूचना

४४व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना

चुना देण्यात येते की, कंपनीची ४४वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **सोमवार, २१ सप्टेंबर** . २<mark>०२५ रोजी द्.४.००वा</mark>. व्हिंडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित[े]केली जाईल. २०२४–२५ या आर्थिक वर्षासाठीचा एकात्मिक वार्षिक अहवाल, सभा बोलावण्याच्या सचनेसह, सदस्यांना त्यांच्या ोंदणीकृत पत्त्यावर पोस्ट/कुरियरद्वारे आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीने डिपॉझिटरीज/कंपनीकडे त्यांचा ई-ल पत्ता नोंदणीकत असलेल्या सदस्यांना पाठवण्यात आला आहे.

वार्षिक अहवाल कंपनीच्या वेबसाइटवर <u>(www.tilakfinance.wordpress.com)</u> उपलब्ध आहे आणि सभेच्या तारखेपर्यंत कामकाजाच्या वेळेत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात सर्व कामकाजाच्या दिवशी तपासणीसाठी उपलब्ध आहे. कंपनी तिच्या सदस्यांना[ँ] येथे मंजूर होणाऱ्या ग्स्तावांवर मतदानाचा अधिकार वापरण्याची सविधा प्रदान करत आहे. इलेक्टॉनिक पद्धतीने सभा (ई-न्होरिंग) सभासद सभेच्या ठिकाणाव्यतिरिक्त दत्तर ठिकाणाइन दलेक्टॉनिक मतदान पणाली वापरूर नतदान करू शकतात (रिमोट ई-व्होटिंग). ई-व्होटिंग सुविधा प्रदान करण्यासाठी कंपनीने नॅशनल सेक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या सेवा वापरल्या आहेत.

रिमोर्ट ई-व्होटिंगशी संबंधित संदेश ज्यामध्ये वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड आणि बैठक बोलावण्याच्या नूचनेची प्रत समाविष्ट आहे, सदस्यांना पाठवण्यात आली आहे. सभेची सूचना आणि ई-व्होटिंगसाठी वादाचे स्वरूप कंपनीच्या वेबसाइट <u>www.banasfinance.wordpress.com</u> वर आणि ॉशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या वेबसाइट <u>https://</u> www.evoting.nsdl.com/ वर उपलब्ध आहे.

रिमोट ई-व्होटिंग **शुक्रवार, २६ सप्टेंबर, २०२५ रोजी स.०९.००वा**. सुरू होईल आणि **रविवार** २**८ सप्टेंबर, २०२५ रोजी सायं.०५.००वा**. संपेल. रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल त्यानंतर ते निष्क्रिय केले जाईल. सदस्याने ठरावावर मतदान केल्यानंतर, सदस्याला नंतर ते बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही.

न्या व्यक्तीचे नाव कट-ऑफ तारखेला, म्हणजेच **सोमवार, २२ सप्टेंबर, २०२५** रोजी सदस्यांच्या, नाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये दिसून येईल, त्यालाच सभेत रिमोट ई-व्होटिंग/मतदानाची सुविध मेळ शकेल.

सभेची सचना पाठवल्यानंतर आणि कट-ऑफ तारखेला शेअर्स धारण केल्यानंतर कंपनीचा सदस्य होणारी कोणतीही व्यक्ती <u>evoting@nsdl.co.in</u> वर विनंती पाठवून वापरकर्ता आयडी आणि ासवर्ड मिळवू शकते. वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मिळविण्याची तपशीलवार प्रक्रिया कंपनीच्या बिसाइट नॅशनेल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या तभेच्या सचनेत देखील दिली आहे. जर सदस्याने नॅशनल सिक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) मध्ये ई-व्होटिंगसाठी आधीच नोंदणीकत असेल. तर तो रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्यासार्ठ ऱ्याचा विद्यमान वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड वापरू शकतो.

नदस्यांचे मतदानाचे अधिकार त्यांच्या शेअरच्या प्रमाणात असतील. कंपनीच्या पेड-अप इक्रिटी शेअ मॅंपिटलमध्ये कट-ऑफ तारखेला. ज्या सदस्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे त्यांचे मतदान केले आहे ते देखील सभेला उपस्थित राहू शकतात परंतु त्यांना पुन्हा त्यांचे मतदान करण्याचा अधिकार राहणार नाही भाणि ज्या सदस्यांनी रिमोर्टे ई-व्होटिंगद्वारे त्यांचे मतदान केले नाही ते सभेला उपस्थित राहू शकतील पस्तक बंद करण्याची तारीख

-कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ नुसार सूचना देखील देण्यात येत आहे, कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देशाने **मंगळवार**, २३ <mark>पर्टेंबर, २०२५ ते सोमवार, २९ सप्टेंबर, २०२५</mark> (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य गेंदणी आणि शेअर हस्तांतरण पुस्तके बंद राहतील.

नदस्यांना विनंती आहे की जर काही प्रश्न/तक्रारी असतील तर त्यांचे निराकरण करण्यासाठी खालील संपर्क तपशील नोंदवा:

कोणत्याही प्रश्नांच्या बाबतीत, तुम्ही शेअरहोल्डर्ससाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यु) आणि ोअरहोल्डर्ससाठी ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका <u>www.evoting.nsdl.com</u> च्या डाउनलोड वेभागात उपलब्ध आहे किंवा टोल फ्री क्रमांक: १८००-२२२-९९० वर कॉल करा किंवा evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवा.

नेकाल सभेच्या समाप्तीपासून अट्ठेचाळीस तासांच्या आत जाहीर केले जातील. स्क्रूटिनायझरच् अहवालासह घोषित केलेले निकाल कंपनीच्या वेबसाइट <u>www.tilakfinance.wordpress.com</u> आणि https://www.evoting.nsdl.com/ वर निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच पोस्ट केले जातील आणि एकाच वेळी बीएसई लिमिटेडला पाठवले जातील, जिथे कंपनीचे इक्रिटी शेअर्स सूचीबद्ध आहेत आणि कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात प्रदर्शित केले जातील.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये तिलक व्हेन्चर्स लिमिटेडकरित गिरराज किशोर अगरवात

व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन:००२९०९५९

ठिकाण: मुंबई

दिनाक: ११ सप्टेंबर, २०२५

बनास फायनान्स लिमिटेड

सीआयएन: एल६५९१०एमएच१९८३पीएर **नोंदणीकृत कार्यालय:** इ–१०९, क्रिस्टल प्लाझा, न्यु लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र-४०००५३, भारत. संपर्क: ०२२-६१५२२२२, फॅक्स: ०२२-६१५२२२३४ ई-मेल:banasfin@gmail.com, वेबसाईट:www.banasfinance.wordpress.com

४२व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

कंपनीच्या भागधारकांच्या लक्ष वेधण्यासाठी सचना

नूचना देण्यात येते की, कंपनीची ४२वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **सोमवार, २९ सप्टेंबर** . १<mark>०२५ रोजी द.०२.००वा</mark>. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित केली जाईल. २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठीचा एकात्मिक वार्षिक अहवाल, सभा बोलावण्याच्या सूचनेसह, सदस्यांना त्यांच्या . गेंटणीकत पत्त्यावर पोस्ट/करियरटारे आणि इलेक्टॉनिक पद्धतीने डिपॉझिटरीज/कंपनीकडे त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणीकत असलेल्या सदस्यांना पाठवण्यात आला आहे.

वार्षिक अहवाल कंपनीच्या वेबसाइटवर (www.banasfinance.wordpress.com) उपलब्ध आहे आणि सभेच्या तारखेपर्यंत कामकाजाच्या वेळेत कंपनीच्या नोंद्रणीकत कार्यालयात सर्व कामकाजाच्या दिवशी तपासणीसाठी उपलब्ध आहे. कंपनी तिच्या सदस्यांना येथे मंजुर होणाऱ्या स्तावांवर मतदानाचा अधिकार वापरण्याची सुविधा प्रदान करत आहे. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सभा (ई-व्होटिंग). सभासद सभेच्या ठिकाणाव्यतिरिक्त इतर ठिकाणाहन इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली वापरून मतदान करू शकतात (रिमोट ई-व्होटिंग), ई-व्होटिंग सर्विधा प्रदान करण्यासाठी कंपनीने नॅशनल सेक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या सेवा वापरल्या आहेत.

. रिमोट ई-व्होटिंगशी संबंधित संदेश ज्यामध्ये वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड आणि बैठक बोलावण्याच्या मुचनेची प्रत समाविष्ट आहे, सदस्यांना पाठवण्यात आली आहे. सभेची सूचना आणि ई-व्होटिंगसाठी . वादाचे स्वरूप कंपनीच्या वेबसाइट <u>www.banasfinance.wordpress.com</u> वर आणि नॅशनल सिक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या वेबसाइट https:/ <u>www.evoting.nsdl.com/</u> वर उपलब्ध आहे.

रेमोट ई-व्होटिंग **शक्रवार. २६ सप्टेंबर. २०२५ रोजी स.०**९.००वा. सरू होईल आणि **रविवार** २८ **सप्टेंबर, २०२५ रोजी सायं.०५.००वा**, संपेल, रिमोट ई-व्होटिंग मॉड्यल त्यानंतर ते निष्क्रिय केले जाईल. सदस्याने ठरावावर मतदान केल्यानंतर, सदस्याला नंतर ते बदलण्याची परवानगी दिली

ज्या व्यक्तीचे नाव कट–ऑफ तारखेला, म्हणजेच **सोमवार, २२ सप्टेंबर, २०२५** रोजी सदस्यांच्या, नाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये दिसून येईल, त्यालाच सभेत रिमोट ई-व्होटिंग/मतदानाची सुविध

सभेची सूचना पाठवल्यानंतर आणि कट–ऑफ तारखेला शेअर्स धारण केल्यानंतर कंपनीचा सदस्य होणारी कोणतीही व्यक्ती <u>evoting@nsdl.co.in</u> वर विनंती पाठवून वापरकर्ता आयडी आणि गसवर्ड मिळव शकते. वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मिळविण्याची तपशीलवार प्रक्रिया कंपनीच्या वेबसाइट नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या . ।भेच्या सूचनेत देखील दिली आहे. जर सदस्याने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) मध्ये ई-व्होटिंगसाठी आधीच नोंदणीकृत असेल, तर तो रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्यासाठी न्याचा विद्यमान वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड वापरू शकतो.

गदस्यांचे मतदानाचे अधिकार त्यांच्या शेअरच्या प्रमाणात असतील. कंपनीच्या पेड-अप इक्विटी शेअ कॅपिटलमध्ये कट-ऑफ तारखेला. ज्या सदस्यांनी रिमोट ई-व्होटिंगदारे त्यांचे मतदान केले आहे ते देखील सभेला उपस्थित राह शकतात परंतु त्यांना पुन्हा त्यांचे मतदान करण्याचा अधिकार राहणार नाही आणि ज्या सदस्यांनी रिमोर्ट ई-व्होटिंगद्वारे त्यांचे मतदान केले नाही ते सभेला उपस्थित राह् शकतील. पस्तक बंद करण्याची तारीख

कंपनी कायदा. २०१३ च्या कलम ९१ आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ नसा सचना देखील देण्यात येत आहे. कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देशाने **मंगळवार. २३** सप्टेंबर, २०२५ ते सोमवार, २९ सप्टेंबर, २०२५ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंदणी आणि शेअर हस्तांतरण पुस्तके बंद राहतील.

सदस्यांना विनंती आहे की जर काही प्रश्न/तक्रारी असतील तर त्यांचे निराकरण करण्यासाठी खालील संपर्क तपशील नोंदवा:

कोणत्याही प्रश्नांच्या बाबतीत, तुम्ही शेअरहोल्डर्ससाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यु) आणि शेअरहोल्डर्ससाठी ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका <u>www.evoting.nsdl.com</u> च्या डाउनलोड वेभागात उपलब्ध आहे किंवा टोल फ्री क्रमांक: १८००-२२२-९९० वर कॉल करा किंव evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवा.

निकाल सभेच्या समाप्तीपासून अट्ठेचाळीस तासांच्या आत जाहीर केले जातील. स्क्रूटिनायझरच्या निकाल घोषित के ले ले अहवालासह कं पनीच्या www.banasfinance.wordpress.com आणि https://www.evoting.nsdl.com/ निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच पोस्ट केले जातील आणि एकाच वेळी बीएसई लिमिटेडला पाठवले जातील, जिथे कंपनीचे इक्रिटी शेअर्स सूचीबद्ध आहेत आणि कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात प्रदर्शित केले जातील.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये बनास फायनान्स लिमिटेडकरित

सही/ गिरराज किशोर अगरवाल कार्यकारी संचालव डीआयएन:00२९०९५९

राकेश पी. दअ

. १८.०७.२०२५ रोजी अ.क्र.एमबीई–१४/१३०६८/२०२५ अंतर्गत रीतसर नोंदणीकृत आहे.

रोजी श्रीमती मणिबेन कल्याणजी गाला ऊर्फ मणिबेन रावजी शाह, श्रीमती लक्ष्मीबेन तलक्षी गंगर <mark>ऊर्फ लक्ष्मीबेन रावजी शाह, श्री. भचुलाल रावजी शाह</mark> व श्री. गिरीश रावजी शाह यांच्या दरम्यान अंमलात आणलेला मूळ कुटुंब समझोता करारनामा हरवला आहे , ज्यामध्ये सर्व पक्षांनी मान्य केले होते की, वरील शेअर्ससह सदर फ्लॅट श्री. गिरीश रावजी शाह यांचेच आहे.

आमचे अशील **श्रीमती जयश्री गिरीश शाह** यांनी मूळ मालकी हक्क दस्तऐवज अर्थात कुटुंब समझोत

मालमत्तेची अनुसुची

फ्लॅट क्र.१०, ३रा मजला, क्षेत्रफळ सुमारे ४८५ चौ.फु. कार्पेट, विमलकांत पार्ले को–ऑपरेटिव्ह हौिसंग अंधेरी, जिल्हा मुंबई उपनगर येथील जागेचे सर्व भाग व खंड.

प्रिझ्मक्स ग्लोबल व्हेन्चर्स लिमिटेड सीआयएन: एल७४११०एमएच१९७३पीएलसी०१६२४३

नोंदणीकृत कार्यालय: २रा मजला, पूर्वा इमारत, तेजपाल स्किम रोड क्र.३, विलेपार्ले (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र-४०००५७. **संपर्कः**०२२-९१३६९९३९१७. **फॅक्स**:०२२-६०५०५००९ ई-मेल:infogromo@gmail.com, वेबसाईट:www.prismxglobal.com

५२व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

सूचना देण्यात येते की, कंपनीची ५२वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शनिवार, २७ सप्टेंबर २<mark>०२५ रोजी द.१२.००वा</mark>. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित केली जाईल. २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठीचा एकात्मिक वार्षिक अहवाल, सभा बोलावण्याच्या सूचनेसह, सदस्यांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पोस्ट/कुरियरद्वारे आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीने डिपॉझिटरीज/कंपनीकडे त्यांचा ई-

सभेच्या तारखेपर्यंत कामकाजाच्या वेळेत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात सर्व कामकाजाच्या दिवशी तपासणीसाठी उपलब्ध आहे. कंपनी तिच्या सदस्यांना येथे मंजूर होणाऱ्या प्रस्तावांवर मतदानाच अधिकार वापरण्याची सुविधा प्रदान करत आहे. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सभा (ई-व्होटिंग). सभासद सभेच्या ठिकाणाव्यतिरिक्त इतर ठिकाणाहुन इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली वापरून मतदान करू शकतात (रिमोट ई-व्होटिंग). ई-व्होटिंग सुविधा प्रदान करण्यासाठी कंपनीने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटर्र लिमिटेड (एनएसडीएल) च्या सेवा वापरल्या आहेत.

रिमोट ई-व्होटिंगशी संबंधित संदेश ज्यामध्ये वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड आणि बैठक बोलावण्या सूचनेची प्रत समाविष्ट आहे, सदस्यांना पाठवण्यात आली आहे. सभेची सूचना आणि ई-व्होटिंगसाठी संवादाचे स्वरूप कंपनीच्या वेबसाइट <u>www.prismxglobal.com</u> वर आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या वेबसाइट https://www.evoting.nsdl.com/ व

रिमोट ई-व्होटिंग **गुक्रवार, २६ सप्टेंबर, २०२५ रोजी स.०९.००वा**. सुरू होईल आणि **रविवार** २८ सप्टेंबर, २०२५ रोजी सायं.०५.००वा. संपेल. रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल त्यानंतर ते निष्क्रिय केले जाईल. सदस्याने ठरावावर मतदान केल्यानंतर, सदस्याला नंतर ते बदलण्याची परवानगी दिली

ज्या व्यक्तीचे नाव कट-ऑफ तारखेला, म्हणजेच सोमवार, २२ सप्टेंबर, २०२५ रोजी सदस्यांच्या, लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये दिसून येईल, त्यालाच सभेत रिमोट ई-व्होटिंग/मतदानाची सुविध मिळू शकेल.

होणारी कोणतीही व्यक्ती <u>evoting@nsdl.co.in</u> वर विनंती पाठवून वापरकर्ता आयडी आणि . पासवर्ड मिळवू शकते. वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मिळविण्याची तपशीलवार प्रक्रिया कंपनीच्या वेबसाइट नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) वेबसाइटवर उपलब्ध असलेल्य सभेच्या सूचनेत देखील दिली आहे. जर सदस्याने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) मध्ये ई-व्होटिंगसाठी आधीच नोंदणीकृत असेल, तर तो रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्यासार त्याचा विद्यमान वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड वापरू शकतो.

कॅपिटलमध्ये कट-ऑफ तारखेला. ज्या सदस्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे त्यांचे मतदान केले आहे देखील सभेला उपस्थित राह् शकतात परंतु त्यांना पुन्हा त्यांचे मतदान करण्याचा अधिकार राहणार नाही आणि ज्या सदस्यांनी रिमोट ई–व्होटिंगद्वारे त्यांचे मतदान केले नाही ते सभेला उपस्थित राह शकतील पस्तक बंद करण्याची तारीख

. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ नुसार सूचना देखील देण्यात येत आहे, कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देशाने **मंगळवार, २३** नोंदणी आणि शेअर हस्तांतरण पुस्तके बंद राहतील.

संपर्क तपशील नोंदवा: कोणत्याही प्रश्नांच्या बाबतीत, तुम्ही शेअरहोल्डर्ससाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यु) आणि शेअरहोर्ल्डर्ससाठी ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका <u>www.evoting.nsdl.com</u> च्या डाउनलोड

evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवा. निकाल सभेच्या समाप्तीपासून अट्ठेचाळीस तासांच्या आत जाहीर केले जातील. स्क्रूटिनायझरच्य

संचालक मंडळाच्या आदेशान्वये

रविंद्र भास्कर देशमुख

कंपनीच्या भागधारकांच्या लक्ष वेधण्यासाठी सचना

मेल पत्ता नोंदणीकत असलेल्या सदस्यांना पाठवण्यात आला आहे. वार्षिक अहवाल कंपनीच्या वेबसाइटवर <u>(www.prismxglobal.com)</u> उपलब्ध आहे आणि

जाणार नाही.

सभेची सूचना पाठवल्यानंतर आणि कट-ऑफ तारखेला शेअर्स धारण केल्यानंतर कंपनीचा सदस्य

सदस्यांचे मतदानाचे अधिकार त्यांच्या शेअरच्या प्रमाणात असतील. कंपनीच्या पेड–अप इक्रिटी शेअ

सदस्यांना विनंती आहे की जर काही प्रश्न/तक्रारी असतील तर त्यांचे निराकरण करण्यासाठी खालील

विभागात उपलब्ध आहे किंवा टोल फ्री क्रमांक: १८००-२२२-९९० वर कॉल करा किंवा

अहवालासह घोषित केलेले निकाल कंपनीच्या वेबसाइट <u>www.prismxglobal.com</u> आणि https://www.evoting.nsdl.com/ वर निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच पोस्ट केले जातील आणि एकाच वेळी बीएसर्ड लिमिटेडला पाठवले जातील, जिथे कंपनीचे इक्रिटी शेअर्स सुचीबद्ध आहेत आणि कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात प्रदर्शित केले जातील.

प्रिइमक्स ग्लोबल व्हेन्चर्स लिमिटेडकरित

डीआयएन:00२९०९७३

By Order of the Board For Gem Aromatics Limited Vipul Parekh

दिनांक: ११ सप्टेंबर, २०२५ ठिकाण: मुंबई

संचालक ठिकाण: मुंबई देनांक: १९ सप्टेंबर, २०२५